

Date: October 04, 2023

To,
The Manager
BSE Limited,
P J Towers, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001
REF: COMPANY CODE NO. 542668
ISIN: INE06TD01010

Dear Sir/Madam,

Subject: Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”).

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published in Financial Express (English) and Navakal (Marathi) dated October 04, 2023, intimating record date for the purpose of ascertaining the names of Equity shareholders entitled to Bonus Shares.

This is for your information and record.

Yours faithfully,

For Advance Lifestyles Limited,



Shobha Gopal Jadhav
(Company Secretary)
Membership No: 59913

SCHEDULE I
FORM A
PUBLIC ANNOUNCEMENT
(Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India
(Voluntary Liquidation Process) Regulations, 2017)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF SCORPIO TELEVISION INDIA PRIVATE LIMITED

1 Name of corporate person	SCORPIO TELEVISION INDIA PRIVATE LIMITED
2 Date of incorporation of corporate person	12/05/2006
3 Authority under which corporate person is incorporated/ registered	The Registrar of Companies, Mumbai
4 Corporate Identity Number of corporate person	U92131MH2006PTC01048
5 Address of the registered office and principal office (if any) of corporate person	Star House, Urmi Estate, 95 Ganpatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013
6 Liquidation commencement date of corporate person	03rd October, 2023
7 Name, address, email address, telephone Number and the registration number of the liquidator	Mrs. Kala Agarwal IP Registration No: IBBI/PA-002/IP-N00841/2019-2020/12734 Address: 801, Embassy Centre, Jammal Bajaj Road, Nariman Point, Mumbai- 400021. E-mail: pckalaagarwal@gmail.com Mobile: 07021597117
8 Last date for submission of claims	01st November, 2023

Notice is hereby given that the Scorpio Television India Private Limited has commenced Voluntary Liquidation on 03rd October, 2023.

The stakeholders of Scorpio Television India Private Limited are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 01st November, 2023 to the liquidator at the address mentioned against Item 7. The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders must submit the proof of claims in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Sd/-
Date: 04th October, 2023
Place: Mumbai

Mrs. Kala Agarwal
IP Registration No: IBBI/PA-002/IP-N00841/2019-2020/12734

NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company : ULTRATECH CEMENT LTD have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Sl.No	Name of the Shareholder	Folio No.	Certificate No.	Dist.From	Dist. To	No of Shares
1	UJWALA PURUSHOTTAM BHAVE	05638640	46089	31714915	31714994	80
Total						80

[Name of Shareholder(s)- UJWALA PURUSHOTTAM BHAVE
Name and Registered Office address of Company : Ultratech Cement Ltd, "B" Wing, Ahura Centre,
Dated : 04-10-2023 2nd Floor, Mahakali Caves Road, Mumbai, Maharashtra, 400093

CHANGE OF NAME

I, Jayanta Kumar Basu residing at PO - Bansdroni, PS - Bansdroni, Kolkata - 700070 declare that Jayanta Kumar Basu and Basu Jayanta Kumar is the same and one identical person vide affidavit dated 29.09.2023 before Metropolitan Magistrate Calcutta.

CLASSIFIEDS

PERSONAL

THANKS GIVING

HOLY Spirit Thou who makes me See Everything and Shows me the way to Reach My Ideals, you who gives me the Divine Gift to forgive and forget the Wrongs that is done unto me and who is in all instances of my life with me I in this short Dialogue want to thank you for everything and confirm once more that I do not want to be Separated from you, no matter how great the, material desire may be I want to be With you and my loved ones in your perpetual glory forever Amen - ZDS

0070866177-1

FORM NO. NCLT.3A

Advertisement detailing petition
(See Rule 35 of the National Company Law Tribunal Rules, 2016)
Pursuant to the Scheme of Amalgamation of
PolimerasAgros Pvt Ltd
(Petitioner/Transferor Company) with
GSS Infotech Ltd
(Transferee Company),
and their respective shareholders and Creditors
Company Petition No.53/230/HDB/2023
CONNECTED WITH
CA (CAA)No.20/230/2023

GSS Infotech Ltd,
Any person incorporated under Companies Act, 1956 having its Registered Office at Ground Floor, Wing-B, N heights, Plot No. 12, TSIIIC Software Units Layout, Madhapur, Serilingampally, Hyderabad-500081, Rangareddy, Telangana Represented by its Company Secretary M.S.R K Pooja.....
Petitioner 2/Transferee Company

NOTICE OF HEARING PETITION

A Joint Petition under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 ("Petition") for an order seeking sanctioning of the Scheme of Arrangement and Amalgamation between M/s. PolimerasAgros Pvt Ltd (petitioner 1/ Transferor Company) and M/s GSS Infotech Ltd (petitioner 2 / Transferee Company) and their respective shareholders and creditors was presented by M/s. PolimerasAgros Pvt Ltd and M/s GSS Infotech Ltd the Petitioner Companies and the Hon'ble NCLT, Hyderabad Bench has pronounced Order dated 25.09.2023 and the same is fixed for hearing before Hon'ble NCLT, Hyderabad Bench on 08.11.2023.

Any person desiring of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner Company's Counsel at the address mentioned below, a notice of his/her intention, signed by him/her or his/her advocates, with his/her name and address, so as to reach the petitioner's advocate not later than two days before the date fixed for the hearing of the petition. Where he/she seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice.

A copy of the petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on the payment of prescribed charges for the same.

Counsel for the Petitioner Company
GADE VINAY BABU,
COMPANY SECRETARY IN PRACTICE,
6-3-655/2/3, Somajiguda, Hyderabad-500082.

Place : Hyderabad
Date : 30.09.2023

SALE NOTICE

HINDUSTHAN SMALL TOOLS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)

(A Company under Liquidation vide Hon'ble NCLT order dated 19th December 2022)
Registered Office: 30 Chowringhee Road, Kolkata-700016, West Bengal
CIN: U22219WB1955PTC022547

E-Auction

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016
Date & Time of E-auction: 7th November 2023 from
12:00 noon till 04.00 PM (IST)
(With unlimited extension of 5 minutes each)
Last Date of Submission of Expression of Interest:
18th October 2023 (Upto 11:59 PM IST)
Last Date of EMD Submission: 04th November 2023 (Upto 5: 00 PM IST)

Sale of Assets and Properties owned by Hindusthan Small Tools Private Limited (In Liquidation) ("Corporate Debtor") forming part of the Liquidation estate formed by the Liquidator, appointed by Hon'ble National Company Law Tribunal, Kolkata Bench vide order dated 19.12.2022.

Sr. No	Lot	Details of assets	Reserve Price (Rs)	Earnest Money Deposit (Rs)	Incremental value (Rs)
1.	Lot-1	Part of Ground Floor having super built up area of 11,084 square feet more or less of Block A & B (Refer Important Notes: 2)	6,64,50,000/-	66,00,000/-	5,00,000/-
2.	Lot-2	Entire First Floor having super built up area of 13,565 square feet more or less of Block A & B (Refer Important Notes: 2)	8,03,30,000/-	80,00,000/-	5,00,000/-
3.	Lot-3	All that First Floor measuring 2386 square feet more or less built up area in Block D (Refer Important Notes: 2)	1,78,20,000/-	17,80,000/-	1,00,000/-
4.	Lot-4	Entire Second Floor measuring 5123 square feet more or less built up area in Block D (Refer Important Notes: 2)	3,68,60,000/-	36,80,000/-	5,00,000/-
5.	Lot-5	Entire Third Floor measuring 5123 square feet more or less built up area in Block D (Refer Important Notes: 2)	3,68,60,000/-	36,80,000/-	5,00,000/-
6.	Lot-6	Entire Fourth Floor measuring 5123 square feet more or less built up area in Block D (Refer Important Notes: 2)	3,64,10,000/-	36,00,000/-	5,00,000/-
7.	Lot-7	Flat at Premises no-2102, 3rd Floor, RS Khattyan No-119 & 121, RS Dag No-92, KMC, Nayabad, Ward No-109, South 24 Pargana measuring 625 square feet more or less.	15,30,000/-	1,50,000/-	1,00,000/-

Important Notes:

- The sale shall be on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS, WHATEVER THERE IS BASIS AND NO RECOURSE BASIS" through approved service provider M/S E-procurement Technologies Limited (Auction Tiger).
- The assets as mentioned in Lot-1, Lot-2, Lot-3, Lot-4, Lot-5 and Lot-6 in the table above are situated at 1458 Garia Main Road, Ward No. 29, District-South 24 Parganas, Kolkata, West Bengal.
- As per records available, the property at Lot-3, Lot-4, Lot-5 and Lot-6 is given on lease to HHP Hospital Private Limited (Formerly known as Hindusthan Health Point Pvt. Ltd.) on a long-term basis vide Lease Deed dated 02.03.2010 for a period of 55 years.
- It is clarified that this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the process and/or not to accept and/or disqualify any interested party / potential investor / bidder without assigning any reason and without any liability.
- All the terms and conditions are to be mandatorily referred from the E-Auction Process Document prior to submission of EMD and participation in the process. The Complete E-Auction process document containing details of the Assets, online e-auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of online auction sale are available on website of the e-auction service provider at <https://ncltauction.auctiontiger.net>.
- The bidding shall take place through online e-auction service provider E-Auction service provider M/s e-procurement Technologies Limited (Auction Tiger) at <https://ncltauction.auctiontiger.net>.
- The intending bidders, prior to submitting their bid, should make their independent enquiries regarding the title of property, dues of local taxes, electricity and water charges, maintenance charges, if any and inspect the property at their own expenses and satisfy themselves.

Sd/-
KULDEEP VERMA
Liquidator of Hindusthan Small Tools Private Limited
Regn. no. IBBI/PA-001/IP-P00014/2016-17/10038
46, BB Ganguly Street, 5th Floor Unit No 501, Kolkata 700012
Email: kuverma@gmail.com / corp.hsptl@gmail.com
Authorisation for Assignment (AFA) - Valid till 11.12.2023

Place: Kolkata
Date : 04.10.2023

NOTICE

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION

LIMITED

Regd. Office: Ramon House, H T Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai-400 020

NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company has been lost/misplaced and the holder of the said securities/applicant has applied to the Company to issue duplicate certificate.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Name of the holder	Kind of Securities & face value	No. of Securities	Distinctive Numbers
B S Srikrishna	Equity & Rs 2/- each	3300	6979236-6982535

Sd/-
Date: 02/10/2023

B S Srikrishna
Name of holder/ Applicant

NESTLÉ INDIA LIMITED

(CIN: L15202DL1959PLC003786)

Regd. Office: 100 / 101, World Trade Centre, Barakhamba Lane, New Delhi-110 001
Email: investor@in.nestle.com; Website: www.nestle.in; Ph: 011-23418891

FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY

Sub.: Transfer of Equity Shares of the Company to the Demat Account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013, and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 read with the relevant circulars and amendments thereto ("IEPF Rules"), that the shareholders concerned are being informed by the Company regarding transfer of their shares to the Demat Account of IEPF Authority in accordance with the IEPF Rules, in case they do not encash any of their dividend(s), which remains unpaid/unclaimed for last seven consecutive years, by the next due date of transfer i.e. 9th January 2024. The details of such shareholders including their name and folio number or DP-Client ID number are available on the Investors Section of the Company's website www.nestle.in.

For the shares/dividends already transferred to IEPF Authority, the shareholders can claim such shares/dividends by making an online application to the IEPF Authority in Form IEPF-5, as prescribed under the IEPF Rules and the same is available along with all details at IEPF website www.iepf.gov.in.

Date: 03-10-2023
Place: Gurugram

For NESTLÉ INDIA LIMITED
Pramod Kumar Rai
Company Secretary

MIRAE ASSET

Mutual Fund

NOTICE CUM ADDENDUM NO. AD/48/2023

THIS NOTICE CUM ADDENDUM SETS OUT THE CHANGES TO BE MADE IN THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION ("SAI") OF MIRAE ASSET MUTUAL FUND ("MAMF / FUND").

CESSATION OF KEY PERSONNEL

NOTICE is hereby given that, Mr. Tushar Shah ceases to be 'Equity Dealer' of Mirae Asset Investment Managers (India) Private Limited (hereinafter referred to as "the AMC") with effect from October 01, 2023.

Accordingly, the existing details relating to Mr. Tushar Shah appearing under the heading 'Information on Key Personnel' under subsection D 'Asset Management Company', under section I 'Information about Sponsor, AMC and Trustee Companies' in the SAI of the Fund hereby stands deleted.

Further, the SAI of MAMF stands amended suitably to reflect the changes as stated above.

This notice cum addendum forms an integral part of SAI, as amended from time to time. All other terms and conditions of SAI will remain unchanged.

For and on behalf of the Board of Directors of
MIRAE ASSET INVESTMENT MANAGERS (INDIA) PVT. LTD.
(Asset Management Company for Mirae Asset Mutual Fund)

Place : Mumbai
Date : October 03, 2023

Sd/-
AUTHORISED SIGNATORY

MIRAE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Investment Managers (India) Private Limited) (CIN: U65990MH2019PTC324625).
Registered & Corporate Office: 606, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098.
☎ 1800 2090 777 (Toll free), ✉ customer@miraeasset.com 🌐 www.miraeassetmf.co.in

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

INOX WIND ENERGY LIMITED

Registered Office: Plot No. 1, Khasra Nos. 264 to 267, Industrial Area Village Basai, District Una - 174303, Himachal Pradesh
CIN: L40106HP2020PLC010065 | Telephone: +91 (1975) 272001 | Website: www.inox.co.in | Email: investors.in@inoxwind.com

NOTICE TO SHAREHOLDERS REGARDING 5th EXTRA-ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 5th (Fifth) Extra-ordinary General Meeting (EGM) of the Company will be held on **Wednesday, 25th October, 2023** at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing (VC) Other Audio-Visual Means (OAVM) facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with relevant Circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India ("SEBI"). Members will be able to attend the EGM through VC/ OAVM facility only.

The Notice of 5th EGM has been sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Depositories. The Notice of 5th EGM is also available on the websites of the Company: www.inox.co.in, Stock Exchanges i.e. BSE Limited: www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited: www.nseindia.com and National Securities Depository Limited (NSDL): www.evoting.nsdl.com.

The Company has arranged e-Voting facility ('remote e-Voting' and 'e-Voting during the EGM') for all its Members holding shares in physical or demat mode, as on the Cut-off date i.e. **Wednesday, 18th October, 2023** through the e-Voting platform of NSDL in respect of the Resolution to be passed at the EGM. Only Members holding shares of the Company as on the above-mentioned Cut-off date shall be entitled to avail the e-Voting facility. Voting rights (for e-Voting facility) shall be reckoned on the paid-up value of the shares registered in the name of the Member(s) of the Company as on the Cut-off date. All eligible Members are requested to note following schedule of e-Voting facility:

Particulars	Date
Date of completion of dispatch of Notice of 5 th EGM	3 rd October, 2023
Date and time of commencement of remote e-Voting	21 st October, 2023 at 09:00 A.M. (IST)
Date and time of end of remote e-Voting	24 th October, 2023 at 05:00 P.M. (IST)
Date of e-Voting during EGM	25 th October, 2023
Date of declaration of result	Within 2 working days of conclusion of EGM

All eligible Members and persons who become Members of the Company after the dispatch of the Notice may follow the instructions for e-Voting facility, manner of attending/joining EGM through VC/ OAVM and registering/ updating e-mail address and phone number of Members as mentioned in the Notice of EGM. The Members who cast their vote by remote e-Voting may attend the Meeting through VC/ OAVM but shall not be entitled to cast their vote again during the EGM. Vote once casted by the Member shall not be allowed to be changed subsequently. Please note that remote e-Voting shall be disabled by the NSDL beyond the date and time specified in the above schedule.

Members having any grievance connected with e-voting may contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 at the designated email IDs: evoting@nsdl.co.in or pallavi@nsdl.co.in or call at 022 48867000/24997000.

By Order of the Board
For Innox Wind Energy Limited
Sd/-
Deepak Banga
Company Secretary

Place : Noida
Date : October 3, 2023

"IMPORTANT"

While care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."

For Advertising in TENDER PAGES

Contact

JITENDRA PATIL

Mobile No.: 9029012015
Landline No.: 67440215

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY. THIS IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE FOR UNITS OR SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.

INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES OF THE COMPANY (AS DEFINED BELOW) ON THE MAIN BOARD OF THE STOCK EXCHANGES IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED.

PUBLIC ANNOUNCEMENT

TATA TECHNOLOGIES

TATA TECHNOLOGIES LIMITED

Our Company was incorporated as 'Core Software Systems Private Limited' at New Delhi, as a private limited company under the Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated August 22, 1994 issued by the Registrar of Companies, NCT of Delhi and Haryana. On March 29, 1996, the entire paid up share capital of our Company was transferred in favour of four public limited companies, namely, Tata Industries Limited, Sheba Properties Limited, Ewart Investments Limited and Investa Limited and our Company became a deemed public company as per Section 43A(1) of the Companies Act, 1956 with effect from the same date and subsequently the name of our Company was changed to 'Core Software Systems Limited' by deletion of the word 'Private'. Subsequently, upon acquisition by four public limited companies from the Tata group, the name of our Company was changed to 'Tata Technologies (India) Limited', and a fresh certificate of incorporation was issued by the Registrar of Companies, NCT of Delhi and Haryana on November 15, 1996. Thereafter, the registered office of our Company was changed from the NCT of Delhi to the state of Maharashtra and a certificate of registration of the order of the Company Law Board bench confirming the change of state dated February 10, 1999 was issued by the RoC. Upon conversion of our Company from a deemed public company under Section 43A to a public limited company, a fresh certificate of incorporation was issued dated September 26, 2000 by the RoC. Subsequently, the name of our Company was changed to 'Tata Technologies Limited' and a fresh certificate of incorporation dated February 8, 2001, was issued by the RoC. For further details in relation to the changes in the name and registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" beginning on page 201 of the Draft Red Herring Prospectus dated March 9, 2023 ("DRHP").

Registered and Corporate Office: Plot No. 25, Rajiv Gandhi Infotech Park, Hinjawadi, Pune - 411 057, Maharashtra, India
Telephone: +91 20 6652 9090; Contact Person: Vikrant Gandhi, Company Secretary and Compliance Officer
E-mail: ipo@tatatechnologies.com; Website: www.tatatechnologies.com; Corporate Identity Number: U72200PN1994PLC013313

ADDENDUM TO THE DRHP: NOTICE TO INVESTORS (THE "ADDENDUM")

INITIAL PUBLIC OFFER OF UP TO 95,708,984 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 2 EACH ("EQUITY SHARES") OF TATA TECHNOLOGIES LIMITED ("COMPANY") FOR CASH AT A PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ [●] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION THROUGH AN OFFER FOR SALE (THE "OFFER") OF UP TO 81,133,706 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION BY TATA MOTORS LIMITED (THE "PROMOTER SELLING SHAREHOLDER"), UP TO 9,716,853 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION BY ALPHA TC HOLDINGS PTE. LTD., UP TO 4,858,425 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION BY TATA CAPITAL GROWTH FUND I (TOGETHER WITH ALPHA TC HOLDINGS PTE. LTD., THE "INVESTOR SELLING SHAREHOLDERS") AND TOGETHER THE PROMOTER SELLING SHAREHOLDER AND INVESTOR SELLING SHAREHOLDERS ARE REFERRED TO AS, THE "SELLING SHAREHOLDERS" AND SUCH EQUITY SHARES OFFERED BY THE SELLING SHAREHOLDERS, THE "OFFERED SHARES").

THIS OFFER INCLUDES A RESERVATION OF UP TO [●] EQUITY SHARES (CONSTITUTING UP TO 0.50% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY) AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES AS DEFINED IN THE ADDENDUM (THE "EMPLOYEE RESERVATION PORTION") AND A RESERVATION OF UP TO [●] EQUITY SHARES (CONSTITUTING UP TO 10.00% OF THE OFFER) AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION, FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE TML SHAREHOLDERS AS DEFINED IN THE ADDENDUM (THE "TML SHAREHOLDERS RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION AND THE TML SHAREHOLDERS RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND THE NET OFFER WILL CONSTITUTE [●]% AND [●]% OF OUR POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL, RESPECTIVELY.

Potential Bidders may note the following:

- In accordance with Regulation 33 of the SEBI ICDR Regulations and pursuant to the resolution of our Board dated September 6, 2023, our Company proposes to make available for allocation a portion of the Offer to Eligible Employees (as defined in the Addendum), and Eligible TML Shareholders (as defined in the Addendum). In order to assist in obtaining a complete understanding of the updated information, the key updated portions of the Cover Page (as included above) and sections titled "Definitions and Abbreviations", "The Offer", "Capital Structure" and "Offer Structure" have been included in the Addendum. All details in the sections titled "Definitions and Abbreviations", "The Offer", "Capital Structure" and "Offer Structure" from the Addendum will be suitably incorporated, as may be applicable, in the Red Herring Prospectus and the Prospectus, as and when filed with the Registrar of Companies, Maharashtra at Pune ("ROC"), the SEBI and the Stock Exchanges.
- The DRHP including the "Cover Page" and the sections titled "Summary of the Offer Document", "Objects of the Offer", "Terms of the Offer" and "Offer Procedure" beginning on pages 15, 108, 432 and 440, respectively of the DRHP shall be appropriately updated in the Red Herring Prospectus and the Prospectus to reflect the developments indicated in the Addendum, as and when they are filed with the ROC, SEBI and Stock Exchanges.

The above changes are to be read in conjunction with the DRHP and accordingly their references in the DRHP stand updated pursuant to the Addendum. The information in the Addendum supplements the DRHP and updates the information in the DRHP, as applicable. Investors should read the Red Herring Prospectus as and when filed with the ROC, the SEBI, and the Stock Exchanges before making an investment decision in the Offer. All capitalised terms used in the Addendum shall, unless the context otherwise requires, have the meaning ascribed to them in the DRHP.

The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act or any other applicable laws of the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold only (a) to persons in the United States that are U.S. QIBs (as defined in the DRHP and, for the avoidance of doubt, the term U.S. QIBs does not refer to a category of institutional investor defined under applicable Indian regulations and referred to in the DRHP as QIBs) in transactions exempt from or not subject to the registration requirements of the U.S. Securities Act in reliance on Rule 144A and (b) outside the United States in 'offshore transactions' (as defined in Regulation S) in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdictions where such offers and sales are made.

Please note that the Addendum does not reflect all the changes that have occurred between the date of filing of the DRHP with the SEBI and the date hereof, and accordingly does not include all the changes and/or updates that will be included in the Red Herring Prospectus and the Prospectus.

All capitalized terms used herein shall, unless the context otherwise requires, have the same meaning ascribed to them in the DRHP as amended by the Addendum.

BOOK RUNNING LEAD MANAGERS	REGISTRAR TO THE OFFER		
<div>JM FINANCIAL</div> <div>JM Financial Limited 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025, Maharashtra, India Tel: +91 22 6630 3030 E-mail: iti.ipo@jmfml.com Website: www.jmfml.com Investor Grievance ID: grievance.id@jmfml.com Contact Person: Prachee Dhuri SEBI Registration Number: INM000010361</div>	<div>citi</div> <div>Citigroup Global Markets India Private Limited 1202, 12th Floor, First International Financial Center, G - Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 098, Maharashtra, India Tel: +91 22 6175 9999 E-mail: tataitechipo@citigroup.com Website: www.online.citibank.co.in/rhtm/citigroupglobalbalscreen1.htm Investor Grievance ID: investors.cgmib@citigroup.com Contact Person: Harsh Agarwal SEBI Registration Number: INM000010718</div>	<div>BoFA SECURITIES</div> <div>BoFA Securities India Limited Ground Floor, "A" Wing, One BKC, "G" Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051, Maharashtra, India Tel: +91 22 6632 3030 E-mail: dg.cibc_in_tatatechnologies_ipo@bofa.com Website: business.bofa.com/bofas-india Investor Grievance ID: dg.india_merchantbanking@bofa.com Contact Person: Keyur Ladhawala SEBI Registration No.: INM000011625</div>	<div>LINKintime</div> <div>Link Intime India Private Limited C 101, 1st Floor, 247 Park, L.B.S Marg Vikhroli West, Mumbai - 400 083 Maharashtra, India Tel: +91 810 811 4949 E-mail: tataatechnologies.ipo@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in Investor Grievance ID: tataatechnologies.ipo@linkintime.co.in Contact Person: Shanti Gopalkrishnan SEBI Registration Number: INR000004058</div>

For TATA TECHNOLOGIES LIMITED
On behalf of the Board of Directors
Sd/-
Vikrant Gandhi
Company Secretary and Compliance Officer

Place: Pune
Date: October 3, 2023

TATA TECHNOLOGIES LIMITED is proposing, subject to the receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares and has filed the DRHP with SEBI on March 9, 2023. The DRHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and is available on the websites of the BRLMs, i.e. JM Financial Limited, Citigroup Global Markets India Private Limited and BoFA Securities India Limited at www.jmfml.com, www.online.citibank.co.in/rhtm/citigroupglobalbalscreen1.htm and business.bofa.com/bofas-india, respectively. Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk. For details, potential investors should refer to the red herring prospectus ("RHP") which may be filed with the Registrar of Companies, Maharashtra at Pune ("ROC"), in future, including the section titled "Risk Factors". Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision.